

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत अपिलीय
प्राधिका-यांसमोर अपिल अर्जावर सुनावणी घेण्यासाठी मंगळवार
द.३.०० वाजेची वेळ निश्चित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक केमाअ २०१०/ प्रक्र. २०४ / का-५
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २३ ऑगस्ट, २०१०

वाचा : आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, शासन परिपत्रक क्र. केमाअ- २०१०/प्र.क्र. ७/ का-५, दिनांक ८.१.२०१०

परिपत्रक

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत अपिल अर्जावर ४५ दिवसांचे आत अपिल अर्जावर
निर्णय घेणे अपिलीय प्राधिकारी यांना आवश्यक असून, संबंधित कार्यासनाचे पर्यवेक्षकीय सहसचिव /उपसचिव हे
अपिलीय अधिकारी म्हणून या कार्यासनाच्या दिनांक ८ जानेवारी, २०१० चे परिपत्रकान्वये घोषित केले आहेत.

२. केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत **अपिल अर्जावर अपिलीय प्राधिकारी यांना सुनावणी**
घेण्यासाठी दर मंगळवारी, दुपारी ३.०० वाजेची वेळ ही निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी सर्व अपिलीय
प्रकरणांबाबत सुनावणी घेण्यासाठी योग्य ती दक्षता विभागातील संबंधित जन माहिती अधिकारी तथा कार्यासन
अधिका-यांनी घ्यावी.

३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक
संकेतांक क्रमांक २०१००८२३१५०१३०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.



(पि.रा. भोसले)
कार्यासन अधिकारी

प्रति,

मा. प्रधान सचिव (आदिवासी विकास विभाग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
श्री. भ.प्र. सिंह, अपिलीय अधिकारी तथा सह सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
श्री. अ.दि. सुर्यवंशी, अपिलीय अधिकारी तथा उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व अवर सचिव, जन माहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
निवड नस्ती (का-५)